

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती  
मंडळाच्या अध्यक्षांना आतिथ्य भत्ता वाढवून  
मिळण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: सासंमं-१०११/प्र.क्र.५०/२०११/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख : ०५ ऑगस्ट, २०१३.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: बीएलसी-१३८१/१४१२/वीस, दि. २९ ऑगस्ट, १९८१,
- २) शासन निर्णय क्रमांक: शासाउ-१०१०/प्र.क्र.९६/१०/सा.उ, दि.१३ मार्च, २०१२.

प्रस्तावना :-

मागील ३० वर्षात वाढलेला महागाईचा दर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची कार्यसिध्दी व उद्दीष्ट पार पाडण्याकरीता मंडळाच्या अध्यक्षांकडे सतत येणारा लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, कवी, विचारवंत यांचा ओघ विचारात घेता सद्यःस्थितीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांना प्रदान करण्यात येत असलेल्या आतिथ्यभत्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

विचाराअंती, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांना सध्या सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.बीएलसी-१३८१/१४१२/वीस, दि.२९ ऑगस्ट, १९८१ अन्वये देण्यात येत असलेल्या रु.१२५/- प्रतिमाह इतक्या अतिथ्यभत्त्याच्या रकमेत वाढ करुन रु. १०००/- प्रतिमाह प्रमाणे रु.१२,०००/- प्रति वर्ष इतकी रक्कम प्रदान करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

२. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून, त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिकाऱ्यास याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

३. या प्रित्यर्थ होणारा खर्च “मागणी क्र. झेडएफ -०२, २२०५ - कला व संस्कृती - ०० - १०२ कला व संस्कृती प्रचालन ०१ (योजनेतर योजना) (०१)(०१) -इतर प्रशासकीय खर्च (२२०५ ३१७२) २० इतर खर्च (योजनेतर)” या लेखाशिर्षाखाली त्या त्या वित्तीय वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

४. हा निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६२१/व्यय-४, दि.१०.७.२०१३ अन्वये वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०८०५१११३४७७३३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ललिता शि. देठे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र २ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
४. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
५. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरिक्षा व लेखा) , महाराष्ट्र , मुंबई
६. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,
७. अध्यक्ष, मुंबई महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ
८. सचिव , महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,
९. सचिव, मुंबई महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ,
१०. वित्त विभाग (विनियम) मंत्रालय, मुंबई,
११. मराठी भाषा विभाग / भाषा-२,
१२. निवड नस्ती (भाषा-३).